PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of our client Smt. Nivedita Ramji who is an owner of Flat

No. 24, 2nd Floor, C-Wing, New Vasundhard CHSL, S V Road, Borivali (West), Mumbai

400 092, lying and being at land bearing C.T.S.

No. 49 of Village Magathane, Taluka Boriyali Mumbai Suburban District. It is informed to us

that original article of Agreement dated 19th day of January 1984, made and entered into at Mumbai by and between M/s. M V Corporation, therein referred to as "the Developers" of the One Part and Shri. Bijay Kumar Ganguli & Smt. Suchi Ganguli, therei referred to as "the Allottee" of the Other Part has been mislaid, misplaced or lost and the same is not traceable with persist to all the

Any person/s having and claim, deman share, right, title and/or interest of any nature whatsoever in the abovementioned article o Agreement/Flat or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, lease Leave and License, lien, gift, trust, maintenance, possession tenancy, inheritance, bequest, court order, lis pendence, or in othe anner whatsoever are hereby required to make the same known in writing along with copy of documentary evidence of such claim opposing to us, within (15) fifteen days from publication of this notice, if no claims of objections are received within the stipulated period, the claim of such person/s, if any, wil

deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose and

our client may be free and at liberty to deal

and dispose with the Flat as per her own will.

The claims/objections, if any, received after

expiry of notice period will not be entertained and shall be considered as waived as not

Flat No. 304, Gorai Sahakar CHSL

Plot No. 62. Gorai 2. Borivali (West)

efforts.

nterested.

Place:-Mumbai

Date:- 12/11/2022

ESSAR[†]

ESSAR SECURITIES LIMITED

Registered Office: 56, New No. 77, C. P. Ramaswamy Road, Abhiramapuram, Chennai - 600 018.

Tel.: +91 44 2499 1992 • Fax: +91 44 2499 4922 • Email Id: eslinvestors@essarservices.co.in

CIN: L65990TN2005PLC071791

						₹ In Laki
	C	Quarter Ende	d	Half Yea	ar Ended	Year Ende
Particulars	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
Particulars	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Income from operations	2.85	2.85	8.00	5.70	16.00	25.35
Other Income					-	-
Total Income	2.85	2.85	8.00	5.70	16.00	25.35
Net Profit / (Loss) for the year (before Tax, Exceptional items)	(1.11)	(5.34)	0.42	(6.45)	6.23	9.04
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional items)	(1.11)	(5.34)	0.42	(6.45)	6.23	9.04
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional items)	(1.11)	(5.34)	0.42	(6.45)	6.23	9.04
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the year and other comprehensive income]	(1.11)	(5.34)	0.42	(6.45)	6.23	9.04
Paid up Equity Share Capital (Face Value : ₹ 10 per share)	1,428.78	1,428.78	1,428.78	1,428.78	1,428.78	1,428.78
Other Equity (excluding revaluation reserves)						-1,339.56
Earnings Per Share (Basic) (₹)*	(800.0)	(0.037)	0.003	(0.05)	0.04	0.063
Earnings Per Share (Diluted) (₹)*	(800.0)	(0.037)	0.003	(0.05)	0.04	0.063
(*Not Annualised)						

Place: Mumbai

Date: November 11, 2022

(i). The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 11, 2022. (ii). The above is an extract of the detailed format of unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the

> For and on behalf of the Board of Directors Somashekhar B Malagi

> > Director DIN: 07626139

21, Arera Hills, Bhopal (M.P.)

relevant experience individually (as described in bid document).

Work

Survey, Design, Drawing Construction

of IT Park 3, Near Crystal IT Park

Khandwa Road, Indore (M.P.)

working days https://mptenders.gov.in .

M.P. Madhvam/107215/2022

will be taken accordingly. Description of the Property, :-

favour of the Applicant.

The hearing is fixed on 28/11/2022 at 3.00 p.m.

Seal

N.I.T. No. MPIDC/Bhopal/TECH/2022/6198

S.No./

Pka/

Code

Place: Mumbai

M.P. INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

District(s)

District

Indore

NOTICE INVITING TENDER

Online percentage rate bids for the following works are invited from reputed firms having

Details NIT along with other details can be viewed after publication in news paper within 7

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3288/2022 Date: - 09/11/2022 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 126 of 2022

Meridien Apartment No. 2 Co-op. Hog. Soc. Ltd. Through Its Secretary/Chairman/

Treasurer Meridien Apartments, Bldg. No. 2, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 058. ...Applicant. Versus. 1) M/s. S. N. Desai Hospitality & Developers Pvt. Ltd. (Formerly known as M/s. S. N. Desai & Co.) Shyam Nagar, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400 058. 2) M/s. Syndicate Builders.

ast known address. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 3) M/s

Rakesh Kamal Builders & Finance Pvt. Ltd. Veera Bros. Compound. Veera Desa

Road, Amboli, Andheri (West), Mumbai - 400058. 4) Meridien Apartment No. 3 C.H.S. Ltd. Through Its Secretary/Chairman, Meridien Apartments, Bldg. No. 3 Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 5) Meridien Apartment No.

4 C.H.S. Ltd. Through Its Secretary/Chairman, Meridien Apartments, Bldg. No. 4 Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058.6) Meridian Apartments

No. 5 C.H.S. Ltd. Through Its Secretary/Chairman, Meridien Apartments, Bldg. No. 5 Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 7) Meridien Apartment

No. 1 Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 8) Vasant Milestone C.H.S. Ltd., Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058.Opponents,

and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any sa shall be presumed that nobody has any objection in this regard and further action

Claimed Area

Unilateral Conveyance of the land admeasuring about 1466 Sq.Mtrs. plus 258.71

Sq.Mtrs. (i.e. proportionate rights in R.G. Area) aggregate total 1724.70 Sq.Mtrs out of total admeasuring about 8973.40 Sq. Mtrs. from land bearing C. T. S. No.

1/B of Revenue Village - Ambivali Taluka - Andheri, City Survey Office - Andheri, with building standing thereon namely "Meridien Apartment No. 2" Co-Operative Housing Society Ltd.; situated at Meridien Apartments, Bldg. No. 2, Veera Desai

Road, Andheri (West), Mumbai - 400 058., in Mumbai Suburban District within the Registration District and sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.; in

(Rajendra Veer)

For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3)

Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Date: 11 November 2022

Probable

Amount

(Rs. in Crore)

Rs. 386.88

Crore

Dated: 11.11.2022

Completion

Period

(Months)

24 Months

(including Rainy

CHIEF ENGINEER

Season)

DhanlaxmiBank 🖔

Sd/

Adv. Rajesh Vora

Regional Office: Ground Floor, Thirumalai House, Road No.29 Sion East Mumbai 400022. Phone: - 022 24020029 Corporate Office: Thrissur NOTICE OF E-AUCTION OF GOLD JEWELLERY

NOTICE OF E-AUCTION OF GOLD JEWELLERY

Whereas the below mentioned borrowers have been issued notices to pay their outstanding amounts towards loans against gold items (loans) availed by them from Dhanlaxmi Bank Ltd (Bank). Since the borrowers have failed to repay the dues in their loans, the Bank is constrained to conduct an auction of the pledged gold items described below by way of Online Electronic Bidding (E-auction) through HTTP://GOLD.SAMIL.IN between 12:00 (pm) to 3:30 (pm) on 19th November, 2022 on "As-is-where-is' and 'As-is-what-is' basis', condition without any guarantee, explicit or implied, on the purity or weight or any matter connected therewith, at the sole discretion of the Bank for recovery of the dues of the Bank. The Bank reserves the discretion of the Bank, for recovery of the dues of the Bank. The Bank reserves the right remove any of the following accounts from the auction and also to change the auction date and time without any prior intimation.

SL No.	Name	Loan Account No.	Amount Due						
1	SANDESH CHANDRAKANT GOTAD	025056200057110	2,01,400.00						
2	AISUDDIN MOINUDDIN SHAIKH	025056200057245	1,39,921.00						
3	NILRAJ KIRAN PATIL	025056200057311	3,60,401.00						
4	KIRAN PRABHAKAR PATIL	025056200057333	5,28,941.00						
5	ARCHANA KIRAN PATIL	025056200057358	3,66,760.00						
6	ALKA GILBERT DCUNHA	025056200057446	38,160.00						
7	ALKA GILBERT DCUNHA	025056200057452	3,46,620.00						
8	ALKA GILBERT DCUNHA	025056200057461	26,500.00						
9	ALKA GILBERT DCUNHA	025056200057477	1,45,220.00						
10	VIJAYAMANDIRAM CHANDRAN NAIR	025056200057967	4,39,925.00						
For furthe	For further information with regard to weight purity minimum expected price, detailed								

For further information with regard to weight, punty, minimum expected price, detailet terms and conditions and getting registered to participate in the auction etc., the intereste bidders may login to the aforesaid website or contact the auction portal / the Bank. If th auction does not get completed on the same day due to time limit or for any other reason: the Bank reserves the right to conduct the auction within 7 working days from the date of Auction or any date at the discretion of the Bank on the same terms and conditions by publishing the date and time of such action in the notice board of the Bank. If the borrowe is deceased, all the terms of the auction shall be applicable to his legal heirs also. The Borrower/s shall have right to redeem their pledged gold items till the date of auction only

Authorised Signatory For Dhanlaxmi Bank Ltd.

ESQUIRE MONEY GUARANTEES LTD Registered Office: UNIT # CG 9, 24/26, CAMA BUILDING DALAL STREET, FORT MUMBAI

MAHARASHTRA - 400001, INDIA CIN: L51900MH1985PLC036946 Email: Emgl1234@rediffmail.com, website: STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30[™] SEPTEMBER, 2022 STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30™ SEPTEMBER, 2022

Particulars	Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2021 (Unaudited)	Year Ended 31.03.2022 (Audited)
Total income from operations (net)	1.12	1.10	4.25
Net Profit / (Loss) for the period (before Tax,	0.17	(0.92)	(5.28)
Exceptional and/or Extraordinary Items)			
Net Profit / (Loss) for the period before Tax, (after	0.17	(0.92)	(5.28)
Exceptional and/or Extraordinary Items)			
Net Profit / (Loss) for the period after Tax, (after	0.17	(0.92)	(5.28)
Exceptional and/or Extraordinary Items)			
Total Comprehensive Income for the period	0.17	(0.92)	(5.28)
(Comprising Profit/(Loss) for the period(after tax)			
and Other Comprehensive Income (after tax))			
Equity Share Capital	220.50	220.50	220.50
Reserves (exculding Revalution Reserve)	-	-	274.86
Earnings Per equity Share(of Rs.10/each)			
(for continuing and discontinuing opretations)			
(a) Basic:	0.01	0	0

The above result was taken on record by the Board of Directors in the meeting held on 11th da of November, 2022.

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year Ended on 30th September, 2022 filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The full format of the Audited Financial Results, are available on the Stock Exhange websit (www.bseindia.com) and Company's website i.e. www.esquiremoneyguarantees.com For and on behalf of the Board of Director

out of high-pitched Scrutiny Assessment. The salient features are:

along with the reasons, to the Pr. CCIT concerned.

gross negligence of Assessing Officer/Assessment Unit.

ESQUIRE MONEY GUARANTEES LIMITED (KISHOR GOPAL PATIL

Income Tax Department

Central Board of Direct Taxes

Revised Instruction for constitution and functioning of 'Local Committees

to deal with Taxpayers' Grievances from High-Pitched Scrutiny Assessment'

CBDT has issued revised Instruction for Constitution and Functioning of Local Committees (LC)

through F.No.225/101/2021-ITA-II, dated 23.04.2022 to deal with taxpayers' grievances arising

LCs, comprising 3 members of Pr.CIT/CIT rank, have been constituted in each Pr. CCIT region, including the Pr. CCIT(Exemptions) and Pr. CCIT (International Taxation). Grievances, if any, relating to assessments completed under Faceless Assessment may be

sent at e-mail id samadhan.faceless.assessment@incometax.gov.in. For non-faceless

assessments, the same may be sent to the office of Pr. CCIT concerned, physically or through

The grievances so received shall be forwarded to LC of the Pr. CCIT concerned, which shall

After due examination, the LC shall submit a report, preferably within 2 months from the end

of the month of receipt of grievance, treating the order as High-Pitched/Not High-Pitched,

The Instruction also provides for initiation of suitable administrative action against the

officer concerned, in cases where assessments are found by the LC to be high-pitched or

where there is non-observance of principles of natural justice, non-application of mind or

The complete Revised Instruction dated 23.04.2022 in F.No.225/101/2021-ITA-II is available at

https://incometaxindia.gov.in/Lists/Latest%20News/Attachments/518/Instruction-225-101-

DIRECTOR DIN: 05121017

Date: 11.11.2022

(b) Diluted:

Notes:

PUBLIC NOTICE

Stock Exchange, bseindia.com and the company's website, www.essar.com.

The General Public is hereby informed that my client is intending to purchase the below mentioned having a Self- Contained residential premises bearing Flat No.601 area or 74.68 Sq.mtrs Built-up area. Soc. Ltd., Near Terapanth Bhavan Thakur Complex, Kandivali East, G. Madrecha, having a Self-Contained residential premises 62.24 Sq.mtrs., Carpet area or 74.68 Terapanth Bhavan, Thakur Complex Kandivali East, Mumbai 400101. If anybody is having any objection claim, interest, dispute for the above with the documentary proof objections/ claims/details of dispute/s within Fourteen (14) days rom the date of this publication third party claims/ objections/ Property and thereafter no claims objections/disputes will be

All that the Flat Premises Flat No.601 admeasuring 62.24 Sq.mtrs., Carpet area or 74.68 Sq.mtrs Built-up area on 6th floor, of Arihant Co-op. Hsg. Soc. Ltd., Near Terapanth Bhavan Thakur Complex, Kandivali East Mumbai 400101 and Flat No.501 admeasuring 62.24 Sq.mtrs., Carpet area or 74.68 Sq.mtrs Built-up area. on 5th floor, of Arihant Co-op. Hsg. Soc. Ltd., Near Terapanth Bhavan Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101, bearing CTS No.743, village Poisar, taluka Borivali.

Shop No 16 Ground floor V Mall Near Saidham, Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101 Ph: 28702914, Cell: 93230 42913

schedule of property from its owner viz., Smt. Sushila C. Madrecha, admeasuring 62.24 Sq.mtrs., Carpet on 6th floor, of Arihant Co-op. Hsg. Jumbai 400101, and Mr. Chandresh bearing Flat No.501, admeasuring Sq.mtrs Built-up area, on 5th floor, of Arihant Co-op. Hsg. Soc. Ltd., Near ntended sale transaction, he/ she/ they may contact the undersigned substantiating his/her/their failing which, my client will proceed to complete the sale transaction with he above owner as if there are no disputes in respect of the Schedule

Schedule of Property

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028 No.DDR-4/Mum./deemed conveyance/Notice/3357/2022 Date: 09/11/2022 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)

Public Notice Application No. 311 of 2022

Dheeraj Uphar Co-op. Hsg. Society Ltd., CTS No. 156/A/1, Village - Dindoshi, Yashodhan Layout (North Side). Behind Dindoshi Bus Depot, A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400 097, Applicant Versus 1) M/s. Serveall Construction Pvt. Ltd., Dheeraj Apartments, P. P. Dias 097, Applicant Versus 1) M/s. Serveall Construction Pvt. Ltd., Dheeraj Apartments, P. P. Dias Compound, Natwar Nagar Road No.1, Jogeshshwari (E), Mumbai - 400 060, 2) M/s. Aditya Construction & Developers Pvt. Ltd., Mittal Towers, 31, A Wing, Nariman Point, Mumbai - 400 021, 3) Conwood Agencies Pvt. Ltd., Mittal Towers, 31, A Wing, Nariman Point, Mumbai 400 021, 4) Karmarkar Associates, Through its Partners a) Bharat Raghunath Karmarkar (since deceased), b) Vasudha Ajit Sardar, c) Prabhakar Gengadhar Joshi, d) Prabhakar Vasudeo Gadgil, 5) Karmarkar Associates, 6) Secretary, Meghmalhar CHS Ltd., 7) Secretary, Meghdhara CHS Ltd., 8) Secretary, Vrundavan A, B & C CHS Ltd., 9) Secretary, Sankalp Siddhi CHS Ltd., 10) Secretary, Bhoomi Gokul CHS Ltd., 11) Secretary, Manasmoti CHS Ltd., 12) Secretary, Vaibhav CHS Ltd., 13) Secretary, Dack Sangatan CHS Ltd., Opponent No. 4 to 13 having address, CTS No. 156/A/1, Village Dindoshi, Yashodham Layout (North Side), Behind Dindoshi Bus Depot, A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai- 400 097, ...Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody nearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobod has any objection in this regard and further action will be taken accordingly Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of land admeasuring 3897.30 Sq. Mtrs., out of 14927.98 Sq. Mtrs., (i.e. Proportionate Rights in Balance Plot Area) and **765.03 Sq. Mtrs.**, out of **2930.33 Sq. Mtrs.**, (i.e Proportionate Rights in deductible R.G. Area) and 437.87 Sq. Mtrs., out of 1677.19 Sq. Mtrs. (i.e. Proportionate Rights in Internal Road Area) aggregate total 3897.30 + 756.03 + 437.87 : 5100.20 Sq. Mtrs., out of total plot Area of 19535.50 Sq. Mtrs., as per property card & further entitled to Set-back advantage/FSI of area admeasuring 156.44 Sq. Mtrs., out of Set-back area of 599.20 Sq. Mtrs., in Yashodham Layout (North Side), land bearing CTS No. 156/A/1 Village Dindoshi, Behind Dindoshi Bus Depot, A. K. Vaidya Marg, Malad (E), Mumbai - 400 097 alongwith building standing thereon in favour of the Applicant Society.

The hearing in the above address case has been fixed on 28/11/2022 at 02:00 p.m.



District Deputy Registrar, erative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

PROCTER & GAMBLE HEALTH LIMITED

Regd. Office: Godrej One, 8th Floor, Eastern Express Highway, Pirojshanagar, Vikhroli (East), Mumbai: 400 079.

CIN No. L99999MH1967PLC013726, email: investorgrievance.im@pg.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ SEPTEMBER 2022

		(1)	(2)	(3)	(4)
		Three months	Preceding	Corresponding	Year ended
	Particulars	ended	Three months	Three months	30 th June
		30 th September	ended 30 th	ended 30 th	2022
		2022	June 2022	September 2021	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1.	Total Revenue from Operations	29,755.0	29,589.0	27,280.0	111,441.0
2.	Net profit for the period (before tax and	8,660.0	5,465.0	7,407.0	25,337.0
	exceptional items)				
3.	Net profit for the period (before tax, after	8,660.0	5,465.0	7,407.0	25,337.0
	exceptional items)				
4.	Net profit for the period after tax	6,366.0	4,119.0	5,537.0	19,252.0
	(after exceptional items)				
5.	Net profit for the period	6,366.0	4,119.0	5,537.0	19,252.0
6.	Total Comprehensive income for the period	6,383.0	4,361.0	5,521.0	19,322.0
	[Comprising Profit for the period (after tax) and				
	other Comprehensive Income (after tax)]				
	Equity Share Capital	1,660.0	1,660.0	1,660.0	1,660.0
	(Face value per share - Rs. 10/- each)				
	Other equity excluding Revaluation reserve as per	-	-	-	59,989.0
	Balance sheet				
	Earnings per equity share (of Rs 10/- each)				
	*(not annualised)				
	(a) Basic and Diluted (in Rs.)	* 38.3	* 24.8	* 33.4	116

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and on Company's website (www.pghealthindia.com)

For and on behalf of the Board of Directors of Procter & Gamble Health Limited. **Milind Thatte**

Please visit us at our website www.pghealthindia.com **Managing Director**

OSEASPRE CONSULTANTS LIMITED 'Neville House, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai-400 001 Tel No. 022-66620000. Fax 022-66192001. Website: www.oseaspre.com Email:oseaspre@gmail.co CIN: L74140MH1982PLC027652

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022 Quarter ended Quarter ended Half Year en **Particulars** 30.09.2022 30 06 2022 30.09.2021 30.09.2022 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited Total income from operations (net) Net Profit/(Loss) for the period (before tax 2.02 (1.43)(0.98)(1.66) (2.41 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit/(Loss) for the period after tax (1.43)(0.98)(1.66)(2.41 (0.98)(1.66)(2.4)(1.43)(after Exceptional and/or Extraordinary items) Other comprehensive income (net of tax)
(i) Items that will be reclassified to profit or loss ii) Items that will not be reclassified to profit or los (iii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss
Other Comprehensive Income (OCI)
Total comprehensive income for the Period (1.43)(0.98)(1.66) (2.41 Paid-up Equity Share Captial Face Value Per Shares ₹10 each) 20.00 20.00 20.00 20.0 Other Equity Earnings per share (after extraordinary items) (of ₹10 each) (Not Annualised) (a) Basic (₹) (b) Diluted (₹) (1.21 (1.21

The above is an extract of the detailed format of Quarterly and Half Yearly Results filed as on 30th September, 2022 with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations 2015. The Full format of the Quarterly and Haly Yearly Financial Results are available on the Stoc Exchange websites viz. www.bseindia.com . The same is also available on the Company's website viz www.oseaspre.com.

(0.72)

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Director at their respective meeting held on Friday, 11th November, 2022

FOR OSEASPRE CONSULTANTS LIMITED J.C. BHAM (CHAIRMAN) (DIN: 02806038)

(0.49)

(0.83)

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028

No.DDR-4/Mum./ Deemed Conveyance/Notice/3361/2022 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Place: Mumbai

Date: 11th November, 2022

Deemed Conveyance Application No. 312 of 2022

Public Notice

Jawahar Nagar Industrial Estate Premises Co-op. Society Ltd., Opp. Goregaon Station, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai - 400 062,Applicant Versus 1) M/s. Rajashree Enterprise, 54/55, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai - 400 062, 2) Jawahar Nagar Sahkari Gruhnirmaan Mandal, Sardar Vallabhbhai Hall, Opp. City Center, S.V. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062, 3) Kishore Kiran Trust :- a) Smt. Gulab J Sheth, b) Smt. Renuka K Sheth, c) Kamini K Sheth, 25, Mount - Unique, Pedder Road, Mumbai - 400 026,Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be

Description of the Property:-

Claimed Area

Unilateral Deemed Conveyance of land admeasuring 628 70 Sq. Mtrs., and 675 Sq. Mtrs. Offinited a Deefined Conveyance of raind administration (Total 1303.70 Sq. Mitrs.), and 673 34. Mitrs.) (Total 1303.70 Sq. Mitrs) as specifically set out in (the Property Registration Card) the copy of the Agreement dated 12/11/1981 along with Building situated at Plot No. 54 & 55 bearing Survey No. 436, Hissa No. 3, City Survey No. 781, 783 in favour of the Applicant Society. The hearing in the above case has been fixed on **28/11/2022 at 2.00 p.m.** District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4). Bhandari Co-op.Bank building, 2nd floor P. L. Kale Guruji Marg. Dadar (West), Mumbaj-400028.

(Seal)

Sd/-District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) **Competent Authority** U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3289/2022 Date: - 09/11/2022
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 127 of 2022

Meridien Apartment No. 3 Co-op. Hsg. Soc. Ltd., Through its Secretary / Chairman / Treasurer Meridien Apartments, Bldg. No. 3, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058.Applicant.Versus. 1).M/s. S. N. Desai Hospitality & Developers Pvt. Ltd. (Formerly Known as M/s. S. N. Desai & Co.) Shyam Nagar, Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400058. 2) M/s. Syndicate Builders. Last known address Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 3) M/s. Rakesh Kemal Builders & Finance Pvt. Ltd. Veera Bros. Compound, Veera Desa Road, Amboli, Andheri (W), Mumbai - 400058. 4) Meridien Apartment No. 2 C.H.S Ltd. Through its Secretary / Chairman, Meridien Apartments, Bldg. No. 2 Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400058. 5) Meridien Apartment No. 4 C.H.S. Ltd. Through its Secretary/ Chairman, Meridian Apartments, Bldg. No. 4 Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400058. 6) Meridian Apartments No. 5 C.H.S. Ltd. Through its Secretary/Chairman, Meridian Apartments, Bldg. No. 5 Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400058. 7) Meridian Apartment No. 1 Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 400058. 8) Vasant Milestone C.H.S. Ltd. Veera Desai Road, Andheri (West). Mumbai - 400 058. **...Opponents,** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be aken accordingly

Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral Conveyance of the land admeasuring about 1418.77 Sq.Mtrs. plus 250.37 Sq.Mtrs. (i.e. proportionate rights in R.G. Area) aggregate total 1669.15 Sq.Mtrs. out of total admeasuring about 8973.40 Sq.Mtrs. from land bearing C. Sq.Mtrs. out of total admeasuring about 8973.40 Sq.Mtrs. from land bearing C. T. S. No. 1/B of Revenue Village - Ambivali Taluka - Andheri, City Survey Office - Andheri; with building standing thereon namely "Meridien Apartment No. 3" Co-Operative Housing Society Ltd.; situated at Meridien Apartments, Bldg. No. 3. Verna Desai Road, Andheri (West). Mumbai - 400 058., in Mumbai Suburban District within the Registration District and sub-District of Mumbai City and Mumbai Suburban.; in favour of the Applicant,

The hearing is fixed on 28/11/2022 at 3.00 p.m.

Seal

(Rajendra Veer) For District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

@Income Tax India @IncomeTaxIndia

2021.pdf

@incometaxindiaofficial @incometaxindia.official

ईशान्येतील राज्यांसाठी १.६ लाख कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ईशान्य भारताच्या राज्यांसाठी १.६ लाख कोटी रूपयांच्या आगामी नवीन केली. आसाम येथे गुवाहाटी मध्ये ईशान्य भागातील राष्ट्रीय महाम ार्ग प्रकल्पांच्या पुनरावलोकनाच्या समारोपाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या प्रकल्पांमध्ये रस्ते, रोपवे, रस्त्यांवरील पूल , ब्रह्मपुत्रा नदीवरील प्रमुख पूल आणि जलमार्गांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. त्रिपुरातील उदयपूर आणि आसाममधील सिलचर येथे

बहुउद्देशीय लॉजिस्टिक पार्क लक्षणीय चालना देतील, असेही ते देखील उभारण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ईशान्य प्रकल्पांना मंजूरी देण्याची घोषणा भारतातील संपर्कातील त्रूटी भरून काढण्यासाठी आणि या भागातील वाहतुकीच्या दृष्टीने पायाभूत सुविधांना गती देण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.

> ररन्त्यालगत सुमारे ५० ठिकाणी वे साइड सुविधा आणि ७० ठिकाणी व्ह्यू पॉइंटस देखील विकसित केले जात आहेत. त्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, ते ईशान्येकडील प्रदेशातील पर्यटन क्षेत्र आणि अर्थव्यवर्खेला

म्हणाले.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Mrs. V. S. Annapoorni (50% Owner) Died On 21/05/2021 and Late Ms. R. Javalakshm (50% Owner) died on 24/06/2022 members Flat bearing No.103, Ground Floor, A-Building, Soma Heights Co-operative Housing Society Ltd, Gokhivare, Vasai Road East, Dist-Palghar, 401 208 and Share Certificate No. 003. On behalf of the client M R. Shivaramakrishnan, the undersigned advocate hereby invites claims or objection from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the said shares and interest o the deceased member in the property of th society in favour of the client within a period of 14 days from the publication of this notice with copies of proofs to support the clair objection at below mentioned address. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be at the liberty to transfer the share of the deceased in the manner provided under th

Advocate High Court.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील श्री. सुदाम रामजी शिकें हे फ्लॅट क्र.१८, २रा मजला, न्य . पुर्योदर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. म्हणून . ात इमारत. प्लॉट जमीन सीटीएस क्र.११४२ए. दहिसर मुंबई उपनगर, हरिशंकर जोशी रोड, दहिसर (पुर्व) मुंबई-४०००६८, क्षेत्रफळ ४५० चौ.फु. बिल्टअप य जागेचे आणि सदर फ्लॅटचे अनुक्रमांक ७६ ते ८० व ागप्रमाणपत्र क्र.१६ नुसार रु.५०/- प्रत्येकीचे रोअर्सचे मालक आहेत. सदर मूळ विक्री करारनामा मुळ भागप्रमाणपत्र माझ्या घरातून हरवले आहे आणि ाबाबत दहिसर पोलीस ठाणे. दहिसर पर्व येथे दिनांक)२.११.२०२२ रोजी एन.सी.तक्रार क्र.२५५८/२०२२ मेंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट जागा आणि उपरोत्त स्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहकः तारण, अधिभार, मालकीहक, न्यास, ताबा, कायदेशी हक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा/ , प्राक्षेप, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी ऱ्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर सचना प्रकाशनापास १४ दिवसात कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल ठेकाण: मंबई. दिनांक: १२.११.२०२२

> संध्या दिलीप वायंगणव वकीत

४१, तळमजला, अजंता स्क्वेअर मॉल, मार्केट लेन बोरिवली कोर्टाजवळ, बोरिवली (प.), मुंबई-९२

(TCI)

NEO INFRACON LIMITED

(Formerly Known as ANUVIN INDUSTRIES LIMITED)

(Rs.in lakhs) UN-AUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2022

				Conso	lidated			Standalone					
Sr.		Q	uarter End	ed	Half Yea	ar Ended	Year	Q	uarter End	ed	Half Yea	r Ended	Year
No	Particulars						Ended						Ended
1		30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations(net)	173.13	85.53	154.72	258.66	235.54	745.27	21.94	36.45	48.26	58.39	48.26	163.01
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(5.98)	(17.99)	41.98	(23.97)	51.58	101.95	0.92	(10.84)	14.84	(9.92)	5.65	18.57
3	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(5.98)	(17.99)	42.40	(23.97)	52.25	94.20	0.92	(10.84)	14.84	(9.92)	5.65	18.57
4	Total Comprehensive Income for the period	(5.98)	(17.99)	42.40	(23.97)	52.25	94.20	0.92	(10.84)	14.84	(9.92)	5.65	18.57
5	Paid-up equty share capital (Face value of Rs. 10 each)	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530.68	530,68	530.68	530.68	530.68
6	Reserves excluding Revaluation Reserves	-			-		93.47	-				-	101.62
7	Earnings per share(of Rs. 10/- each)(not annualised)												
	a. Basic & Diluted	(0.11)	(0.34)	0.80	(0.45)	0.98	1.78	0.02	(0.20)	0.28	(0.19)	0.11	0.35

The above un-audited results have been reviewed by the Audit Committee and approved in the meeting of Board of Directors held on 12th November, 2022
The Company operates in only one reportable operating segment viz. "Construction Activities" and all other activities of the Company revolve around the main

Previous year's figures are re-grouped, re-arranged, re-classified wherever necessan

By order of the Board For Neo Infracon Limited

Managing Director DIN: 06387976

PROVINCIAL FINANCE AND LEASING CO PRIVATE LIMITED CIN: U65923MH1993PTC075162

34th Floor, Sunshine Tower, Senapati Bapat Marg, Dadar (W) Mumbai - 400 013

Email: info@alt-alpha.com | (B) +91 22 6145 8900 EXTRACT OF STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

(Rs. in La									
	C	Quarter ende	d	Half Yea	r Ended	Year Ended			
Particulars	Sept 30, 2022	June 30, 2022	Sept 30, 2021	Sept 30, 2022	Sept 30, 2021	March 31, 2022			
	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited			
Total Income from operations (net)	7,094.92	5,453.35	11.35	12,548.27	28.97	191.69			
Net Profit/(-Loss) for the period									
(Before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,134.45	1,313.87	-7.05	2,448.32	6.40	5.47			
Net Profit/(-Loss) for the period									
(after tax, Exceptional and/or Extraordinary items)	848.75	983.37	-5.28	1,832.13	4.79	4.09			
Total Comprehensive Income for the period (Comprising									
Profit / (-Loss) for the period (after tax) and Other									
Comprehensive Income (after tax)}	1,207.52	608.24	-5.28	1,815.77	4.79	-108.21			
Paid-up Equity Share Capital	1,343.64	1,343.64	313.64	1,343.64	313.64	1,343.64			
(Face Value Rs.10/- each)									
Other Equity	28,968.04	26,126.11	107.54	28,968.04	107.54	19,457.27			
Net worth	30,311.67	27,469.75	421.18	30,311.67	421.18	20,800.91			
Earning per share (EPS)									
(Face Value of Rs.10/-each)									
Basic : EPS (Rs.)	6.32	7.32	-0.17	13.64	0.15	0.10			
Diluted : EPS (Rs.)	6.32	7.32	-0.17	13.64	0.15	0.10			
11 4									

There were no exceptional items during the period. The above results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on November 11, 2022

The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly financial results filed with the Stock Exchange under Regulatior 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015 ('Listing Regulations'). The full format of the quarterly Un-audited Financial Results is available on the website of the NSE (www.nseindia.com) and of the Company (www.fin.alt

For the other line items referred in regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, required / pertinent disclosures have been made to the NSE (www.nseindia.com) and can be accessed on the website of the Company (www.fin.alt-alpha.com) The figures for the previous period have been regrouped / reclassified wherever necessary

> For and on behalf of the Board of Directors Shreyans Mehta

Date: November 11, 2022

Directo DIN: 06756771

TCI INDUSTRIES LIMITED

Date: 12.11.2022

CIN: L74999TG1965PLC001551

Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005. Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtnl.net.in | Website: www.tciil.in

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	् (रु.लाखात, नमुद केल्या व्यर्ति।							
		संपलेली तिमाही संपलेले अर्धवर्ष						
तपशील	30.09.7077	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१					
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित					
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३६.४१	७६.९१	५७.७५					
कालावधीकरिता निव्बळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	(११.४८)	(३२.११)	(\$.\$)					
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(११.४८)	(३२.११)	(\$\$.\$)					
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(११.४८)	(३२.११)	(\$\$.\$)					
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(११.४८)	(३२.११)	(\$.\$\$)					
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	९०.६७	९०.६७	९०.६७					
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही) अ. मूळ ब. सौमिकृत	(१.२८) (१.२८)	(३.५८) (३.५८)	(0.36) (0.50)					

ठेकाण : मुंबई

दिनांक : ११.११.२०२२

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.tciil.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वित्तीय निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

सही/-रविशंकर झुनझुनवाला

अध्यक्ष व स्वतंत्र संचालक डीआयएन:००२३१३७९



नॅशनल स्टील ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज लि.

नोंदणीकृत कार्यालय: ६२१, तुलसीयानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१, महाराष्ट्र. दूर.:+९१ २२ २२०२५०९८/२२८८६२६७, फॅक्स:+९१ २२ २२०५०८४, सीआयएन:एल२७१००एमएच१९८५पीएलसी१४०३७९ ई-मेल:investor_relations@nsail.com, वेबसाईट:www.nsail.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त							
	संपलेल	ी तिमाही	संपलेले अर्धवर्ष					
तपशील	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षीत	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षीत	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षीत					
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१७९९०	२०७५७	३०१०७					
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(१२०३)	(२९२९)	(२७२७)					
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१२०३)	(२९२९)	(२७२७)					
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेषसाधारण बाबनंतर)	(१२०३)	(२९२९)	(२७२७)					
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(१२३९)	300	(२७९९)					
समभाग भांडवल	8840	8840	8840					
राखिव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	-	-	-					
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
१. मूळ २. सौमिकृत	(२.७०) (२.७०)	४७.० ४७.०	(६.१३) (६.१३)					

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर कप्ण्यात आलेली ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.nsail.com आणि बीएसई लिमिटेंडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांक : ११.११.२०२२

नॅशनल स्टील ॲन्ड ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता (कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत कंपनी) दष्यंत सी. दवे अन्या चांदवानी उराव प्राधिकारी कंपनी सचिव (आयबीबीआय नोंद क्र. आयबीबीआय/आयपीए-00३/ आयपी-एन000६१/२0१७-२0१८/१०५०२)

CIN:L24100MH1990PLC057190

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : उमीं इस्टेट, पॉवर ए, ११वा मजला, ९५ गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई–४०००१३. सीआयएनःएल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ कोडः ५३०३३१

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (ह.लावात)

		31.11					******						
			संपलेली तिमाही		संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेली तिमाही संपले ले अर्धवर्ष		संपलेले अर्धवर्ष	
अ.	तपशिल	३०.०९.२२	३०.०६.२२	३०.०९.२१	३०.०९.२२	३०.०९.२१	३१.०३.२२	३०.०९.२२	३०.०६.२२	३०.०९.२१	३०.०९.२२	३०.०९.२१	३१.०३.२२
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9338.08	२०६०.०१	२४१३.८५	3398.00	8803.32	८६४०.२२	94६९.49	२६६०.९६	3284.00	8230.80	६७०५.६०	9२८२२.६९
₹.	करापूर्व विशेष साधारण बाबनंतर कालावधीकरिता												
	निव्वळ नफा/(तोटा)	94८.8९	२२०.८४	38.00\$	309.33	६४३.२१	9३३६.६५	03.90	२१९.९४	६११.0२	२९३.८४	9332.06	2389.39
3.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												
	(विशेष साधारण बाबनंतर)	923.49	908.09	२३५.३१	302.42	836.98	९३५.९९	932.६६	900.29	४५३.२५	309.८७	90६९.0५	9004.८६
8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट												
	नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	923.29	209.0८	२३९.१८	३२४.२९	880.08	986.89	932.3६	988.26	४५७.१२	339.48	9000.64	90८८.३५
4.	समभाग भांडवल	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86
ξ.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित												
	राखीव वगळून)	-	-	-	-	-	६६४५.३५	-	-	-	-	-	९३५३.६५
0.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)												
	(रु.१० प्रती)												
	मूळ	3.08	4.82	0.92	9.94	93.26	२८.३२	3.98	4.3८	92.६३	9.32	२९.५१	40.08
	सौमिकृत	3.08	4.82	0.92	9.94	93.26	२८.३२	3.98	4.36	92.६३	9.32	२९.५१	40.09
ਟਿ	टेप :												

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.premcoglobal.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२) कंपनीच्या संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२२–२०२३ करिता रु.१० प्रति (२०%) चे रु.२ प्रतिभाग अंतरिम लाभांशास मान्यता दिली आहे.

दिनांकः ११ नोव्हेंबर, २०२२ ठिकाण : मुंबई

प्रेमको ग्लोबल लिमिटेड अशोक बी. हरजानी

PLACE: MUMBAI

DATE: 11.11.2022



INDO EURO INDCHEM LIMITED

Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad – 413 501 (Maharashtra) Corp Off: 78/c The Dawn Bldg., 1^{st} Floor, 7^{st} Golibar Road, Santacruz (East), Mumbai – 400 055.

Email: rinkupoly@rediffmail.com

Extract of Unaudited Statement of Standalone Financial Results for the Quarter ended 30th September, 2022.

Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (In Lakhs)

Otanidatoric							
Q	uarter Ended		Six Moi	Year Ended			
30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022		
(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(UnAudited)	(Audited)		
135.58	403.83	337.27	539.41	451.60	2264.12		
76.99	41.94	8.58	118.93	10.98	72.20		
56.99	31.44	6.08	88.43	7.48	51.17		
56.99	31.44	6.08	88.43	7.48	51.17		
56.99	31.44	6.08	88.43	7.48	51.42		
000.47	000 47	000 47	000 47	000 47	000 47		
903.47	903.47	903.47	903.47	903.47	903.47		
0	0	0	0	0	0		
0.00	0.05	0.07	0.00	0.00	0.57		
0.63	0.35	0.07	0.98	0.08	0.57		
	30.09.2022 (UnAudited) 135.58	(UnAudited) (UnAudited) 135.58 76.99 403.83 41.94 56.99 31.44 56.99 31.44 56.99 31.44 903.47 903.47 0 0	Quarter Ended 30.09.2022 (UnAudited) 30.06.2022 (UnAudited) 30.09.2021 (UnAudited) 135.58 76.99 403.83 337.27 8.58 56.99 31.44 6.08 6.08 56.99 31.44 6.08 6.08 56.99 31.44 6.08 6.08 903.47 0 0 0 0 0	Quarter Ended Six Mol 30.09.2022 (UnAudited) 30.06.2022 (UnAudited) 30.09.2021 (UnAudited) 30.09.2022 (UnAudited) 135.58 76.99 41.94 8.58 118.93 56.99 31.44 6.08 88.43 56.99 31.44 6.08 88.43 56.99 31.44 6.08 88.43 903.47 903.47 903.47 903.47 0 0 0 0	Quarter Ended Six Month Ended 30.09.2022 (UnAudited) 30.06.2022 (UnAudited) 30.09.2021 (UnAudited) 30.09.2022 (UnAudited) 30.09.2022 (UnAudited) 40.09.2022 (UnAudited) 451.60 (UnAudited) 451.60 (UnAudited) 10.98		

NOTE :- 1) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website.

For Indo Euro Indchem Limited Mr. Vardhman Shah DIN: 00334194 **Managing Director**

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती इस्मतबानु अमिरुद्दीन मोडक (फ्लॅट मालक) र/ठि.: इमारत क्र.१६७, फ्लॅट क्र.५३६३, १ला मजला, बी विंग, कन्नमवा नगर क्र.१, अरुण निवारा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००८३, महाराष्ट्र येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी नमुद केले आहे की, १) म्हाडाद्वारे श्री. विठोबा कोडीभाऊ कावड यांना ०५.०७.१९७६ रोजी मुळत सदर फ्लॅट देण्यात आले होतहे. २) विठोबा कोंडीभाऊ कावड यांनी सन १९७६ मध्ये श्री अमिरुद्दीन् अलिसाब मोडक (अशिलांचे पती यांच्याकडे विक्री करारनामामार्फत विक्री केले ३) श्री. अमिरुद्दीन अलिसाब मोडक यांचे २८.०३.२००३ रोजी निधन झाले. म्हणून वर नमुद फ्लॅट माझ्या अशिलाच्या नावे हस्तांतर करण्यात आले तसेच अनुक्रमांक २०६ ते २१० धारक भागप्रमाणपत्र क्र.४२ सुद्धा हस्तांतर करण्यात आले आणि सोसायटीचे सदस्य म्हणून दाखल करण्यात

तथापि श्री. विठोबा कोंडीबाऊ कावड व श्री अमिरुहीन अलिसाब मोडक यांच्या दरम्यान झालेला मुळ विक्री करारनामा हरवला आहे म्हणून सर्व व्यक्तींना सुचित करण्यात येत आहे की, हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारावर कोणताही व्यवहार करू नये. अशिलांच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सदर फ्लॅट इस्तांतरणासाठी दावा किंवा आक्षेप मागवित आहेत दावा किंवा आक्षेप असल्यास खालील स्वाक्षरीकत विकलाकडे आवश्यक दस्तावेजांसह सदर सूचना तारखेपासून १४ दिवसांत कळवावे. विहित कालावधीत कोणताही दावा न आल्यास हरवलेले दस्तावेजाचे बाबत दावा मालमत्तेवर नाही असे **अंड. सुवर्णा शाम शिंदे**

पत्ताः फ्लॅट क्र.४०२, इमारत् क्र.२२, टागो नगर, विक्रोळी पुर्व, मुंबई-४०००८३



Regd. Off.: 37, First Floor, Kamala Bhavan II, S Nityanand Road, Andheri (East), Mumbai - 400 069. Tel.: (91-22) 6726 1000 - CIN: L24100MH1984PLC033519 - Web: www.guffic.com - Email: corporaterelations@gufficbio.com - Fax: 022 6726 1068 Extract of Un-Audited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2022

Rupees in Lakhs (except EP									
	Fo	or Quarter End	led	For Half Y	For Year Ended				
Particulars Particulars	30.09.2022 Un-Audited	30.06.2022 Un-Audited	30.09.2021 Un-Audited	30.09.2022 Un-Audited	30.09.2021 Un-Audited	31.03.2022 Audited			
Total income from Operations	17,483.53	16,527.63	19,413.94	34,011.16	44,489.71	77,915.56			
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,726.02	2,828.03	3,038.90	5,554.05	7,193.01	12,683.83			
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,726.02	2,828.03	3,038.90	5,554.05	7,193.01	12,683.83			
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,021.15	2,105.15	2,333.62	4,126.30	5,454.32	9,584.01			
Total Comprehensive Income for the period after tax [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	2,021.15	2,105.15	2,333.62	4,126.30	5,454.32	9,539.95			
Equity Share Capital	969.45	969.45	969.45	969.45	969.45	969.45			
Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year						25,942.35			
Earnings Per Share (of Rs. 1/- each)									
Basic	2.09	2.17	2.41	4.26	5.63	9.89			
Diluted	2.09	2.17	2.41	4.26	5.63	9.89			

- 1. The above extract of Un-Audited Financial Results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Friday, November 11, 2022. The same is available on website of the Company at www.gufic.com and on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, where shares of the Company are listed.
- Previous period/ year's figures have been reclassified /regrouped wherever necessary to confirm with the current accounting

For GUFIC BIOSCIENCES LIMITED

Date: November 12, 2022 Place: Mumbai

Pranav J. Choksi CEO & Whole Time Director DIN: 00001731

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६, नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ८वा मजला, पिरोजशा नगर, पूर्व द्रुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९. ई-मेल:investorgrievance.im@pg.com,

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
	(٩)	(२)	(3)	(8)
	संपलेली	संपलेली मागील	संपलेली संबंधित	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
तपशील	३०.०९.२०२२	३०.०६.२०२२	३०.०९.२०२१	३०.०६.२०२२
	अलेखापरिक्षात	लेखापरिक्षाित	अलेखापरिक्षाित	लेखापरिक्षाित
कार्यचलनातून एकूण महसूल	२९७५५.०	२९५८९.०	२७२८०.०	999889.0
कालावधीकरिता निव्वळ नफा				
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	८६६०.०	५४६५.०	0800.0	२५३३७.०
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा				
(अपवादात्मक बाबनंतर)	८६६०.०	५४६५.०	0800.0	२५३३७.०
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	६३६६.०	४११९.०	4430.0	१९२५२.०
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित				
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६३६६.०	8998.0	५५३७.०	१९२५२.०
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	9६६०.०	9६६०.०	9६६०.०	१६६०.०
इतर समभाग, ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून	_	_	-	५९९८९.०
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य क्त.१०/- प्रत्येकी)				
*(वार्षिकीकरण नाही):				
अ. मूळ व सौमिकृत (रु.)	*\$८.३	*२४.८	*33.8	998

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय वार्षिक निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pghealthindia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ११ नोव्हेंबर, २०२२

कृपया आमच्या www.pghealthindia.com वेबसाईटला भेट द्या.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्रॉक्टर ॲन्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड मिलींद थत्ते व्यवस्थापकीय संचालक

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, **व्ही.पी. चांदबडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी ः ०२२-२०८९१२७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्कागार - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.